

आरटीई अंतर्गत २५% राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रु. ६९२०.०० लक्ष उपलब्ध करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन शुद्धीपत्रक क्रमांक: आरटीई २०२४ / प्र.क्र. ९७ / एसडी-१
चौथा मजला, विस्तार इमारत, हुतात्मा राजगुरु चौक,
मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४००० ०३२
दिनांक : २३ सप्टेंबर, २०२४

वाचा :

- १) शिक्षण संचालक प्राथमिक यांचे क्र. आरटीई /टे-८०१/६७८/६०६२/२०२४/३३१० दि. २४.४.२०२४
- २) शिक्षण संचालक प्राथमिक यांचे क्र. प्राशिसं/को. के. प्रपू/आरटीई//टे-८०१/२०२४/३४४६ दि. ०६.०५.२०२४
- ३) शिक्षण संचालक प्राथमिक यांचे क्र. प्राशिसं/को. के. प्र.पू /टे-८०१/६७८/८६७९/२०२४/३७९३ दि. २९.५.२०२४.
- ४) शिक्षण संचालक प्राथमिक यांचे क्र. प्राशिसं/को. के. प्र.पू /टे-८०१/२०२४/४७७९ दि. १०.७.२०२४
- ५) शिक्षण संचालक प्राथमिक यांचे क्र. . प्राशिसं/को. के. प्र.पू /टे-८०१/२०२४/५११० दि. २९.७.२०२४
- ६) वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांका अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि. २५.०७.२०२४
- ७) शासन निर्णय समक्रमांक दि. ०५.०९.२०२४
- ८) शिक्षण संचालक प्राथमिक यांचे क्र. . प्राशिसं/प्रतिपूर्ती मेमो.१/आरटीई -८०१/२०२४/६१२० दि. १४.०९.२०२४

शासन शुद्धीपत्रक :-

संदर्भ क्र. ७ येथील शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामधील अ. क्र. ११ येथे रिट याचिका क्र. ६२९३/२०२४ ऐवजी रिट याचिका क्र. ६२९३/२०२४ व रिट याचिका क्र. ४२२८/२०२४ असे वाचावे. तसेच, सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामधील एकूण या सदरामध्ये ४४१०.५९ याऐवजी ४४६१.६३ असे वाचावे.

२. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा २०२४०९२३१८०६२०८१२१ असा आहे. सदर शासन शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.

४. मा. मंत्री, शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव
५. मा.विरोधी पक्षनेता (विधानसभा / विधानपरिषद) यांचे स्वीय सहायक, मुंबई
६. मा. विधानसभा/विधानपरिषद सदस्य विधानमंडळ सचिवालय मुंबई
७. अपर मुख्य सचिव नियोजन विभाग मंत्रालय मुंबई ३२
८. अपर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई ३२
९. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
१०. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
११. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
१२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता १२ महाराष्ट्र राज्य मुंबई
१३. महालेखापाल (लेखा परीक्षा) १/२ महाराष्ट्र राज्य (मुंबई/नागपूर)
१४. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१५. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
१६. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), सर्व जिल्हा परिषदा
१७. सर्व वरिष्ठ लेखा परिक्षक (शिक्षण विभाग)